



## हितगुज

भारती विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता परत एकदा नंक व्दारा “ए-प्लस” हा ग्रेड मिळाल्याने सिध्द झाली आहे. शैक्षणिक गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता गेल्या ५२ वर्षांपासून भारती विद्यापीठ विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य अविरत करत आहे. या कार्यात झोकून देऊन कार्यरत असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. येत्या काळात जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध असणाऱ्या मोजक्या शिक्षणसंस्थात भारती विद्यापीठाचा समावेश होईल याची मला खात्री आहे.

उच्च शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने अनेक स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात वैद्यकीय शिक्षणात आम्ही आघाडीवर आहोत. मेडिसिन, आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल असे विविध अभ्यासक्रम आमच्याकडे उपलब्ध असल्याने त्या-त्या शाखेचे हॉस्पिटल अल्प खर्चात रुग्ण सेवा करत आहेत. दर्जात कुठलीही तडजोड न करता वैद्यकीय खर्च सामान्यांच्या आवाक्यात राहील याबाबत आम्ही जागरूक आहोत.

गेल्या महिन्यात डॉक्टरांवर झालेले हळ्ळे पाहता रुग्ण व डॉक्टर यांच्यातील संबंध कोणत्या स्तरावर जात आहेत याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दिवरेंदिवस फॅमिली डॉक्टर ही संकल्पना लोप पावत चालल्याने डॉक्टरांवरील विश्वास कमी होत चालला आहे. याला वैद्यकीय क्षेत्रास तद्दन बाजार स्वरूप देणाऱ्या काही वृत्तीही तेवढ्याच जबाबदार आहेत. पण या मुठभर लोकांमुळे संपुर्ण क्षेत्रालाच दोष देणे योग्य नाही. आजही सेवाभावी वृत्तीने कार्य करणारा डॉक्टरवर्ग मोठा आहे. त्यामुळेच विश्वासाहर्ता टिकून आहे.

डॉक्टरांना देव मानणारा समाज एकाएकी त्यांच्यावरच हमला करत असेल तर ही बाब आपण सर्वांनी गांभीर्यानि घेणे गरजेचे आहे. समाजाबोबर खुंटत चाललेला संवाद अधिक वाढवण्याची गरज

एप्रिल-मे २०१७ अंक-चौदा

आहे. त्याबरोबरच रुग्णांमधे विश्वासाची भावना जोपासणेही महत्वाचे आहे. समाजानेही डॉक्टर हाही एक माणूसच आहे ही गोष्ट लक्षात घेऊन गर्दीच्या मानसिकतेला आवरण्याची गरज प्रत्येक सुझ नागरीकाची आहे. कारण मार्गील घटना पाहता या घटना एक-एकट्याने न होता गर्दीच्या मानसिकतेतून घडलेल्या दिसून येतात. चला तर सर्व मिळून डॉक्टर रुग्णांचे नाते विश्वासाचे करुयात.

डॉ.अस्मिता कदम/जगताप  
कार्यकारी संचालिका,  
भारती हॉस्पिटल, पुणे.

## विचार दर्शन

“It doesn't matter who you are, where you come from. The ability to triumph begins with you. Always.”

Oprah Winfrey  
American Television Host, Publisher

# ऊन्हाळा

## उष्माघात

तळपणारा सुर्य आग ओकत आहे. होरपळून टाकणारी उष्णता वातावरणात आहे. वर्षागिंगिक तापमानात वाढ होत चालली आहे. ही वाढ असद्य होत चालली आहे. पर्यावरणाचा आपल्याकडून होत असलेला न्हास यास कारणीभूत आहे. उष्माघाताने होणारे मृत्यु हे नविनच संकट उभे राहिले आहे. हा ऊन्हाळा सुसद्य व्हावा यासाठीचा हा छोटा प्रयत्न.

### उष्माघात होण्याची कारणे :-

- दुपारच्या रणणत्या उन्हात काम करणे
- वातावरणातील तापमान ४० अंश सेलिसच्या पुढे गेल्यावरही शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न न करणे

### उष्माघाताची लक्षणे :-

- उलट्या होणे
- थकवा जाणवणे
- चक्र येणे
- घशाला कोरड पडणे
- अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा, दुर्लक्ष करू नका

### उष्माघात झाल्यावर (प्राथमिक उपचार)

#### काय करावे :-

- शरीराचे तापमान कमी करण्यासाठीच्या गोष्टी कराव्यात
- व्यक्तिस सावलीत थंड ठिकाणी घेऊन जावे
- पाण्याने (नॉर्मल) शरीर पुसत रहावे
- ओ.आर.एस. किंवा लिंबूपाणी द्यावे
- त्वरीत नजीकच्या डॉक्टरांकडे घेऊन जावे, दुर्लक्ष करू नये अधिक उपचाराची गरज पडू शकते.
- व्यक्ति बेशुद्द असेल तर पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नका
- अंगावर बर्फ किंवा बर्फाचे पाणी टाकू नका
- स्नायू - अंग चोळू नका

## हे टाळा

- शरीराचे डिहायड्रेशन होत असल्याने शरीरातील पाणी कमी होईल असे पदार्थ पेय टाळा
- मध्यसेवन, चहा-कॉफी, काबीनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेऊ नका
- उच्च प्रथिन्युक्त आहार - शिळे अन्न घेऊ नका
- प्राणी व लहान मुलांना काचा बंद करून गाडीत ठेऊ नका
- ११ ते ३ या वेळेत उन्हात फिरणे टाळा
- शक्यतो बाहेर बर्फ खाण्याचे टाळा
- जास्त साखर, कॅफेन, अल्कोहोलयुक्त पेय टाळा.



## कृपया हे करा

उन्हाची काहिली व पाण्यात्ते दुर्भिक्ष यामुळे अनेक पक्षांचा मृत्यु होतो. आपल्या गच्छीवर - बाल्कनीत अरथवा ख्रेड्चात योग्य त्या जागी प्रक्षांसाठी पाण्याची सोय करा



# उन्हाळयातील काळजी



## आहार

- १) उष्णतेचे प्रमाण वाढल्याने घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे दिवसात कमीत कमी तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
- २) उन्हाळयात अन्न लवकर खराब होत असल्याने शक्यतो ताजे अन्न पदार्थ खावेत, शिळे अन्न टाळावे.
- ३) बाहेरगावी सहलीला जाताना पाणी-अन्नपदार्थ खाताना काळजी घ्यावी.
- ४) आहारात रसदार फळांचा समावेश करावा, तसेच फळे धुवून खावीत.
- ५) उसाचा रस पिताना स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेला असल्याची खात्री करून घ्या
- ६) सकाळचा नाष्ठा करण्याचे टाळू नका.

## इतर टिप्प्स

- १) काही व्हायरल आजार उन्हाळयात जास्त प्रमाणात होत असल्याने जेवणापूर्वी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- २) तीव्र उन्हामुळे सनस्ट्रोक होऊ शकतो ज्यामध्ये व्यक्ति अतिउष्णतेने चक्र येऊन बेशुद्ध पडते. अशा वेळी त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.

९५ किलो वजनी पेशांट - डॉक्टर तुम्ही दिलेल्या या वजन कमी करण्याच्या गोळ्या जेवणापूर्वी घ्यायच्या का जेवणानंतर डॉक्टर - जेवणाएवजी घ्यायच्या



- ३) उन्हाळयात थकवा जास्त जाणवत असल्याने अतिरिक्त व्यायाम टाळावा.
- ४) उन्हाळयात पोहणे उत्तम आहे, परंतु तीव्र उन्हात पोहणे टाळा.
- ५) ११ ते ३ याकाळात सूर्योक्तिरणे तीव्र असल्याने बाहेर जाणे टाळावे. तीव्र उन्हामुळे त्वचेचा कँसर व सनबर्न यासारखे आजार होऊ शकतात.
- ६) उन्हात जायचे असल्यास चांगल्या दर्जाची सनस्क्रीन लोशन ज्यामध्ये सन प्रोटेक्शन फॅक्टर २५, किंवा अधिक असणारी वापरावी.
- ७) बाहेर फिरताना शक्यतो सुती व त्वचा झाकली जाईल असा सैल पेहराव व टोपी, स्कार्फचा वापर करावा.
- ८) थंड पाण्याने चेहरा कमीत कमी दोन वेळा धुवावा.
- ९) गॅंगल वापरत असाल तर तो अल्ट्राब्हायलेट प्रोटेक्ट असल्याची खात्री करून घ्या.

## हवाहवासा उन्हाळा

उन्हाळा म्हणजे मात्राचे ग्राव  
मुलांसाठी अभ्यासातून सुढीचा काळ  
आईसाठी वाळवणाचा काळ  
तर काहींसाठी अगळसाचा पार  
उन्हाळा म्हणजे लोणच्याची फोड  
गोड-गोड अंब्याचा रस  
जांभुळ-करवंदाचा आस्वाद  
उसाच्या रसाचा गोडवा  
लघूसराईची घार्फ  
नव्या नवरीची नवताई  
चातकप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून  
धो-धो कोसलणाऱ्या सरींची  
वाट पाहण्याचा काळ  
या सान्या घार्झिंडबडीत उन्हाळा कृथी  
संपत्तो हे तक्षात्तर येत नाही

## हसा चकटफू

पेशांट - विचित्र आजार झालाय जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, कामानंतर थकवा येतो डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसत जा....





# भारती विद्यापीठ यूनिव्हर्सिटी

## राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून तृतीय आवर्तनात अ+दर्जा

सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन व आभार  
डॉ. आरमेता जगताप, कार्यकारी संचालिका, भारती हॉस्पिटल  
आरोग्य भारती व भारती न्यूज ब्रॉडकास्टिंग परिवार



### १८ वा पदवीदान समारंभ



रेस्कॉन २०१७

नंक कमिटी भेट



भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर  
पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे-४३



+91 20 40555555/40555444



admin@bharathihospital.com



/bharathihospitalpune